

August 26, 2022.

To, BSE LimitedCorporate Relationship Department 1st Floor, New Trading Ring,
B.J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai- 400 001
Fax:- 022-22722061/41/39/37

Dear Sir,

Kind Attn.:- Manish Raval - Asst. Manager - Listing Compliance

Sub: Intimation of Notice of 37th Annual General Meeting of the Company published in Newspapers.

Company Code: 507864

Enclosed herewith are the copies of the Notice published in "Business Standard" (English) – All India Edition & "Mumbai Lakshdeep" (Marathi) – Mumbai Edition, on Friday, August 26, 2022 in respect of Notice regarding 37th Annual General Meeting of the Company to be held through Video Conferencing/Other Audio Visual Means on Wednesday, September 21, 2022 at 04.00 p.m. IST

This is for your information and record.

We request you to acknowledge receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully,

for PIONEER INVESTCORP LIMITED

AMIT CHANDRA
COMPANY SECRETARY

Encl.: a.a.

SC to review PMLA verdict, reconsider two provisions

New Delhi, 25 August

▼ he Supreme Court on Thursday agreed to consider a plea seeking a review of its earlier judgment validity of anti-money laundering provisions, including the powers of arrest and seizure.

The court said it would reexamine two provisions of the Prevention Money Laundering Act (PMLA), one with respect to providing a copy of the Enforcement Case Information Report (ECIR) to the accused and another related to the burden of proof on the accused regarding innocence.

A Bench headed by Chief Justice NV Ramana said prima facie the two issues, including not providing the ECIR, required reconsideration, and sought a response from the Centre on the issue. During the hearing, senior advocate Kapil Sibal, appearing for the review petitioner. Chidambaram, said the Act could be looked into if the court was reviewing its judgment. However, Justice Ramana did not accede to this request.

"There is no need for an elaborate hearing. We three (Justice Dinesh Maheshwari and Justice CTRavikumar) feel there are two aspects in the judgment that need to be looked into. We support the amendments to the Act and feel the object of (those) is noble. We are in full support of the prevention of black money. Our country cannot afford such offences," said the Bench.

Earlier, the court had held the ECIR could not be given the same status as that of a first information report (FIR) and by that logic the accused under the PMLA Act did not have the right to get hold of the internal record.

The ECIR is a case-record document of the Enforcement Directorate (ED) and it comprised prime facie charges

No conclusive proof of Pegasus, govt didn't cooperate: Top court

Malware found in 5 of 29 devices, says committee report

New Delhi, 25 August

Malware was found in five of 29 devices but it could not be concluded if it was Israeli-made spyware Pegasus, said the Supreme Court on Thursday as it accused the government of not cooperating with an independent committee's investigation.

The court-appointed committee submitted a sealed report before a Bench of CJI N V Ramana, Justice Surva Kant, and Justice Hima Kohli. The report was submitted in three parts: two by the technical committee and one by the overseeing committee led by a retired judge, Justice R V Raveendran.

The court said the government had not cooperated with the committee and it took the same stand as in previous hearings, where it refused to clarify if it had purchased Pegasus to snoop on Indian citizens.

Solicitor General Tushar Mehta, in response, said, "If they had asked 'whether you are using a particular malware', we would have said 'we are not using it'."

People who submitted their phones for the committee's examination requested the court



to not release the report as the matter pertains to national security. The technical committee's report contains information about malware, public research material, and material extracted from private mobiles containing confidential information. The committee has said its report is confidential.

The SC said it had reservations about the report and will consider if a redacted version can be made public. It will be put up on the court's website Justice Raveendran's report that talks about suggestions on protecting citizens, government accountability, amending the law to improve privacy, and other things.

The Bench, also comprising Justices

matter for hearing after two weeks.

Ajay Rastogi and Vikram Nath, posted the

Bilkis Bano was 21 years old and five months

fleeing the riots after the Godhra train burning

among the seven killed. The 11 men convicted in

the case walked out of jail on August 15 after the

Gujarat government allowed their release. PTI

pregnant when she was gangraped while

in 2002. Her three-year-old daughter was

Bilkis Bano case: SC seeks Centre, Gujarat govt response on remission of convicts

Was there application of mind while

considering remission, the Supreme Court asked on Thursday and issued notice to the Centre and the Gujarat government on a plea challenging the release of 11 convicts in the 2002 case of Bilkis Bano's gangrape and murder of her family members.

A Bench headed by Chief Justice N V Ramana

asked the petitioners to implead all 11 who have

been granted remission as parties in the matter. against the accused. The ED is PMLA, dealing with the bur- proving innocence shall be on

powers to investigate money laundering under the PMLA. Another provision under

review is Section 24 of the laundering), the burden of by special legislation.

the federal agency given the den of proof. It states when a the accused. person is accused of having committed the offence under Section 3 (offence of money

Experts said the provision was the bedrock of the rule of law and could be revoked only

ACCENT REGION

UTTAR PRADESH

UP drafts 'services export' policy to attract investors

VIRENDRA SINGH RAWAT Lucknow, 25 August

The Uttar Pradesh government is drafting its maiden 'services export' policy to woo private investors and earn foreign exchange. The proposed policy will accord priority to key services sectors of medical value travel, tourism, IT/ITeS, logistics, and education.

"Uttar Pradesh is among the top five merchandise exporting states in India. Now, we are targetting to become a leading services exporter to realise our grand vision of becoming a \$-trillion economy in the coming years," UP industrial development and export promotion minister Nand Gopal Nandi said.

He noted that export was a vital component of a modern economy, and the state's progress in promoting exports has been phenomenal over the past five years. He said the state was targeting to increase merchandise exports to almost ₹3 trillion in the next three years.

We have more than doubled our merchandise exports from about ₹77,000 crore to ₹1.56 trillion in five years. Now, we are focusing big time on catalysing



UP govt is looking to boost the state's foreign exchange via export policies

the service sector exports by identifying 12 'champion sectors' for targeted

These 12 sectors comprise IT/ITeS, tourism and hospitality, medical value travel, transport and logistics, accounting and finance, audio visual, legal, communication, construction, engineering, environmental, financial and

While services exports contribute a significant share in India's exports, the global market size of services sector development projects worth ₹3,000 crore.

imports is estimated to be \$6 trillion.

Currently, the Yogi Adityanath government is in the process of holding parleys with stakeholders of respective sectors to take their feedback before hammering out a detailed state services export policy.

He said UP was fast emerging as a preferred higher educational hub for foreign students, especially from the neighbour-

The state is also bullish on the tourism sector's potential to attract private investment and create job opportunities for the vouth, especially in the smaller towns.

The government will leverage the state's rich cultural, religious and ecology paradigms across the state to attract domestic and foreign backpackers.

According to a government official, the state's tourism and hospitality sector is rapidly recovering from the pandemic shocks, which was evident from robust upsurge in demand for hotel rooms and allied hospitality services.

In 2018, the Yogi government had promulgated its new tourism policy, which so far has fetched 1,084 tourism

CHHATTISGARH

A cargo hub on the cards

R KRISHNA DAS Raipur, 25 August

Endowed with rich minerals and forest wealth, the land-locked state of Chhattisgarh is likely to have an international cargo hub at Swami Vivekanand Airport in Raipur.

Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel had submitted a proposal for the hub at the 23rd meeting of the central zonal committee, held recently in Bhopal. The meeting was chaired by Union Home Minister Amit Shah

"The proposal of the state government was approved in the meeting and work on the project will start after completing the formalities," a state government spokesperson said. This will open new

doors for development, he added. The hub would facilitate putting

Chhattisgarh's products on international markets. The artefacts, especially those crafted from bell metal and terracotta, are in great demand abroad. Besides, a good volume of the forest produce in the tribalpredominated Bastar and Sarguja regions is exported.

In terms of forest produce collection, Chhattisgarh is in top spot in the country. The state accounts for 70 per cent of the country's forest produce collection, and 61 types of minor forest produce — the highest in the country — are purchased at support prices.

The products, confined to local markets, will now travel to the rest of the country and abroad. The spokesperson said with the increase in exports, the revenue of the state will go up, giving a boost to the rural economy and create employment for the people.

An official of the Airports Authority of India (AAI) in Raipur said a domestic cargo terminal existed at Swami Vivekanand Airport. The old terminal building is now used for cargo handling.

Explaining the modalities, the official said compared to international passenger flights, cargo flights from abroad could be operated without much of a problem because it would not require an immigration counter. However, the operation would be viable only if the volumes supported it.

Raipur is well connected with all metro cities; a flight of two hours could take one to any corner of the country.

A logistics hub was proposed in the state capital when Raman Singh was chief minister. The foundation stone for the ₹300-crore project was laid in 2013. But the plan did not take shape.

POINT ONE POINT ONE SOLUTIONS LIMITED

(CIN: L74900MH2008PLC182869) n as one point one solutions private limited) Registered Office: International Infotech Park, T-762, Tower-7, 6th Floor, Vashi, Navi Mumbai -400703. Tel No.: + 91 (22) 6687 3800, Fax No.: + 91 (22) 6687 3889

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE IS HEREBY GIVEN that in compliance with Circulars issued by MCA from time to time and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 14th Annual General Meeting of the Members of One Point One Solutions Limited is scheduled to be held on Friday, 16th September 2022 at 11:00 a.m., through Video Conference ("VC") Video Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set forth in the Notice of 14th Annual General

In compliance with MCA circulars, section 101 and 136 of the Companies Act, 2013, electronic copies of the Notice of the AGM and the integrated Annual Report for the financial year 2021-22 will be sent to all the shareholders through electronic mode by Company's Registrars and Share Transfer Agent M/s Link Intre India Private Limited whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). The Shareholders holding share in dematerialised mode and whose email addresses are not registered are equested to register their email addresses and mobile numbers with their respective depository participants. The integrated Annual Report for the financial year 2021-22 including the Notice conveying the Fourteenth Annual General Meeting is available on the website of the Company (www.1point1.in). The shareholders may please note that in terms of aforementioned circulars, the Company will not send the physical copies of AGM Notice and Annual Report 2021-22 to the shareholders.

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set out in the notice of AGM through electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses is provided in the notice of 14th Annual General Meeting.

n terms of Section 108 of the Companies Act, 2013, the Company is providing facility for voting by electronic neans ("e-voting") to its members for which the Company has engaged the services of Link Intime India Private Limited through its Instavote platform to provide e-voting facilities. The Board of Directors of the company has appointed Mrs. Kumudini Bhalerao. Practicing Company Secretary (COP 6690) or failing he Mr. Makarand M. Joshi COP 3662), as Scrutinize to scrutinize the voting and remote e-voting and e-voting ne meeting process in a fair and transparent manner. The procedure to be followed by the members for e

In terms of section 91 of the Companies Act 2013 and applicable rules made thereunder, the remote e-voting period begins on Tuesday, 13th September, 2022 at 10.00 a.m. and ends on Thursday, 15th September, 2022 at 5.00 p.m. During this period members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date is. Friday, 9th September 2021, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited for voting, thereafter.

A person, whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on cut of date i.e. Friday, 3th September 2022, only shall avail the facility of remote e-voting/ e-voting at the meeting. The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday. 10th September 2022 to Friday, 16th September 2022 (both days inclusive)

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch o ne Notice and holding shares as of the cut-off date i.e. Friday, 9th September 2022, may obtain the User II and Password by sending a request to any of the following email id: rnt.helpdesk@linkintime.co.in. Members who have casted their vote through remote e-voting may also attend the Meeting but shall not be

For detailed instructions pertaining to attending of AGM through Video Conference ("VC") / Other Audio Visua Means ("OAVM") and e-voting, members may refer Notes to Notice of the Annual General Meeting. In case of ny query or grievance pertaining to the e-voting procedure, Shareholders may get in touch with followin

Mr. Dilip Rajpurohit Link Intime India Private Ltd. Link intime india Private Ltd.

Address: C-101, 1st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai, 400083, Maharashtra,

Tel: +91 22 49186200; Pax: +91 22 22 49186195

Email: rnt.helpdesk@linkintime.co.in | Website: www.linkintime.co.in

Contact Linkintime e-Voting System

Email id: https://instavote.linkintime.co.in or contact at 022- 49186000 (Ext: 2341). Mr. Rakesh Dalvi

eligible to cast their vote(s) again

Chentral **Depository Services India Ltd.** Address: A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013, **Tel**: 022-23058542, **Email id**: helpdesk.evoting@cdslindia.com Further details may be accessed from the website of the Company www.1point1.in or the website of Nationa Stock Exchange of India Limited viz. www.nseindia.com.

Pritesh Sona

HB STOCKHOLDINGS LIMITED

CIN: L65929HR1985PLC033936 Registered Office: Plot No. 31, Echelon Institutional Area

Sector 32, Gurugram-122001, Haryana Ph.: + 91-124-4675500, Fax No.: + 91-124-4370985

E-mail: corporate@hbstockholdings.com, Website: www.hbstockholdings.com

NOTICE OF THE 35th ANNUAL GENERAL MEETIN E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATE(S)

The 35th Annual General Meeting ('AGM') of the members of HB Stockholdings Limited ("the Company") will be held on Thursday, 22nd September, 2022 at 11:00 **A.M.** through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') facility without the physical presence of the members at a common venue to transact the businesses as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 and Circular No. 2/2022 dated 05th May, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), hereinafter referred to as the "Circular(s)"

Since the meeting will be held through VC/OAVM, facility for appointment of proxy will

The Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2021-22 have been sent electronically to all the members, whose e-mail address are registered / available with the Company / Depository Participants (DP) as on Friday, 19th August, 2022.

Pursuant to Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI Listing Regulations") and various Circulars issued by the MCA and SEBI as mentioned above the Members are provided with the facility to attend AGM through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), to cast their vote electronically through the emote e-voting before the AGM and through e-voting during the AGM, through the Authorised Agency, National Securities Depository Limited (NSDL).

Detailed process and manner of Remote e-voting / e-voting during the AGM and instructions for participation at the AGM through VC/OAVM are provided in the Notice of

All the members are hereby informed that:

a) the Ordinary Business and the Special Businesses as set out in the Notice of 35th

AGM will be transacted through voting by electronic means; b) the Remote e-voting shall commence on Monday, 19th September, 2022 at 09.00

c) the Remote e-voting shall end on Wednesday, 21st September, 2022 at 05.00 P.M. Thereafter, the facility of Remote e-voting shall be disabled by NSDL

d) the e-voting rights of the Members shall be in proportion to the paid-up value of their Shares in the Equity Share Capital of the Company. Members of the Company holding Shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Thursday, 15th September, 2022, may cast their vote by Remote e-voting before AGM / e-voting at AGM.

e) any person who acquires Shares of the Company and becomes member of the Company after sending of the Notice and holding Shares as on the cut-off date i.e. Thursday, 15th September, 2022 may follow the login process mentioned in the

f) the Board of Directors of the Company in their meeting held on Wednesday, 18th May, 2022 recommended a Final Dividend of Re. 1/- per equity share of face value of Rs. 10/- each (i.e. 10%) for the Financial Year 2021-22, subject to the approval of the members in the ensuing 35th Annual General Meeting of the Company. The Final Dividend, if approved will be paid to Members whose name appears in the Register of Members on Thursday, 15th September, 2022 (Record Date).

a) for receiving Dividend directly in bank accounts. Members are requested to update their complete bank details with their Depositories (where shares are held in demateralised mode) and with the RTA (where shares are held in physical mode) at investor.hb@rcmcdelhi.com by providing the relevant details.

h) as per the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Company as or after April 01, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making payment of the said Dividend.

Members may further note that:

i. Once the vote on a resolution is casted by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

ii. Members who have casted their vote through Remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vote again at the meeting iii. A person whose name is recorded in the register of members or in the register

of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of Remote e-voting, participate in the AGM through VC/ OAVM as well as e-voting at the AGM. iv. The Notice of AGM and Annual Report are available on the website of the

Company at www.hbstockholdings.com, website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited at www.bseindia.com. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and website of NSDL at v. In case of any grievance connected with the facility for voting by

electronic means, Members can directly contact Ms. Soni Singh, Assistant Manager - NSDL, e-mail ID: evoting@nsdl.co.in or call on Toll Free No.: 1800 1020 990 and 1800 22 44 30. Members may also write to the Company Secretary at the e-mail ID: corporate@hbstockholdings.com Book Closure: Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act. 2013

and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Friday, 16th September, 2022 to Thursday, 22nd September, 2022 (both days inclusive) for the purpose of 35th AGM

For HB Stockholdings Limited REEMA MIGLANI

Date: 25th August, 2022 Place: Gurugram

(Company Secretary) Place: Mumbai M. No.: ACS-45762

COMPANY PETITION NO. CP (CAA) No.22/Chd/Hry/2022

Connected with COMPANY APPLICATION NO. CA (CAA) No.38/Chd/Hry/2022

IN THE MATTER OF COMPANIÉS ACT 2013 AND IN THE MATTER OF SECTION 230 (1) READ WITH SECTION 232 (1) AND OTHER

IN THE MATTER OF SECTION 230 (1) READ WITH SECTION 232 (1) AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013 AND COMPANIES (COMPROMISES, ARRANGEMENTS AND AMALGAMATIONS) RULES, 2016 AND

IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION BETWEEN ADVA IT SOLUTIONS PVT. LTD. ...NON-PETITIONER! "TRANSFEROR COMPANY" AND ADVA OPTICAL NETWORKING (INDIA) PVT. LTD. ...PETITIONER! "TRANSFEREE COMPANY" Their respective Shareholders and Creditors

NOTICE OF PETITION

of the Companies Act, 2013 for sanction / approval of the Scheme of Amalgamation o Adva IT Solutions Private Limited Non Petitioner/ "Transferor Company" and ADVA Optical Networking (India) Private Limited Petitioner/"Transfered Company", and their respective shareholders and creditors was presented by the above named "Petitioner Company" on 4th day of July ,2022 before the Hon'ble National Company Law Tribunal Bench at Chandigarh. The said petition is now fixed for hearing before the Hon'ble National Company Law Tribunal Bench at Chandigarh on, 26th day of September, 2022, at 10.30 a.m. or soor thereafter. The Petitioner Company is having its registered office in Gurugran

Any Person desirous of supporting or opposing the said petition should send to the Petitioner's Advocate at their address mentioned hereunder, a notice of his/her intention, signed by him/her or his/her advocate with his/her name and address, so as to reach the Petitioner's Advocate not later than 2 days before the date fixed for hearing of the petition. Where he seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of the affidavit intended to be used in opposition to the petition, shall be furnished. with such notice. A copy of Petition shall be furnished by the Petitioner's Advocate to any person requiring the same upon payment of the prescribed charges

Advocate of Petitioner Company Address : C. No. 271, 2nd Floor, Advocate Chambers, Date : 26-08-2022 District Court Complex, GT Road, Panipat, Haryana 132103 Place : CHANDIGARH Contact No.: 700 9910677 Email: shivam.narang1753@gmail.com

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL CHENNAI BENCH AT CHENNAI CP/(CAA)/58/CHE/2022

CONNECTED WITH CONNECTED WITH

CA/(CAA)/118(CHE)2021

IN THE MATTER OF SECTION 230 AND 232 OF THE COMPANIES ACT, 2013

AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF COMPANIES ACT, 2013

AND
IN THE MATTER OF COMPOSITE SCHEME OF ARRANGEMENT BETWEEN
SAMUNNATI FINANCIAL INTERMEDIATION & SERVICES PRIVATE LIMITED

(FIRST PETITIONER COMPANY OR PETITIONER COMPANY 1)

AND

SAMUNNATI FINANCE PRIVATE LIMITED (SECOND PETITIONER COMPANY OR PETITIONER COMPANY 2) SAMUNNATI AGRO SOLUTIONS PRIVATE LIMITED (THIRD PETITIONER COMPANY OR PETITIONER COMPANY 3)

AND

THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS & CREDITORS SAMUNNATI FINANCIAL INTERMEDIATION & SERVICES PRIVATE LIMITED, Baid Hi Tech Park, 8th Floor, No 129 B East Coast Road, Thiruvanmiyur, Chennai, Tamil Nadu – 600 041. Represented by its Company Secretary,1st PETITIONER COMPANY

SAMUNNATI FINANCE PRIVATE LIMITED.

SAMUNNATT FINANCE FINVALE LIMITED, Baid Hi Tech Park, 7th Floor, No 129 B, East Coast Road, Thiruvanmiyur, Chennai, Tamil Nadu - 600 041. Represented by its Director,

AMUNNATI AGRO SOLUTIONS PRIVATE LIMITED, Baid Hi Tech Park, 8th Floor, No 129 B East Coast Road, Thiruvanmiyur, Chennai, Tamil Nadu – 600 041. Represented by its Authorised

Representative, Ms. Aruna Subbaraman ...3rd PETITIONER COMPAN **ADVERTISEMENT OF PETITION**

A Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 (the "Petition") seeking an order for sanctioning the Scheme of Arrangement Samunnati Financial Intermediation & Services Private Limited "Petitioner Company 1" or "First Petitioner Company"), Samunnati Finance rivate Limited ("Petitioner Company 2" or "Second Petitioner Company" and Samunnati Agro Solutions Private Limited ("Petitioner Company 3 or "Third Petitioner Company") (hereinafter collectively referred to a Petitioner Companies") and their respective Shareholders and Creditors (the 'Scheme") was presented by the Petitioner Companies on 13.05.2022 and the said Petition is fixed for hearing before the National Company Law Tribunal Chennai Bench on 22.09.2022. Any person desirous of supporting or opposing ne said Petition should send to the Petitioner's Advocate, notice of intention signed by him or his advocate, with his name and address, so as to reach the etitioner's Advocate not later than two days before the date fixed for the nearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition the grounds of oposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring ne same on payment of the prescribed charges for the sar

NAVEEN KUMAR MURTHI 8 G.V. MOHAN KUMAR

S-2 Singapore Plaza, II Floor, 164/337 Linghi Chetty St., Chennai - 600 001. (Advocates for Petitioner Companies

PIONEER INVESTCORP LIMITED

CIN: L65990MH1984PLC031909

Regd. Office: 1218. Maker Chambers V. Nariman Point, Mumbai - 400 021. Tel. no.: +91-22-6618 6633 / Fax:+91-22-2204 9195 / Website: www.pinc.co.in Email id: investor.relations@pinc.co.in

NOTICE TO THE MEMBERS OF 37TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH ELECTRONIC MODE

NOTICE is hereby given that A) ANNUAL GENERAL MEETING:

Dated: 26.08.2022

The 37th Annual General Meeting (AGM) of the members of the Pioneer Investcorp Limited ("the Company") will be held on Wednesday, 21st September, 2022, at 04.00 pm IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business that will be set forth in the Notice of AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder read with Circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5 2020 lanuary 13, 2021 December 14, 2021, May 05, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("the Regulations") read with SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13

2022, without the physical presence of members at a common venue. in view of the prevailing COVID-19 pandemic situation and difficulties involved in dispatching the physical copies and as permitted by MCA and SEBI, the Notice of AGM and the Annual Report for the inancial year 2021-22, inter-alia, containing Board's Report, Auditors Report and Audited Financia Statements has been circulated on or before, 26th August, 2022 in electronic mode to all those nembers who have registered their email address with the Company / Depository Participant(s) ir accordance with the aforesaid Circulars. Members may note that the Notice of AGM and the Annua Report will also be made available on the website of the Company at <u>www.pinc.co.in</u> and at BSE Limited

B)PROCEDURE FOR JOINING THE AGM THROUGH VC / OAVM: Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the CDSL e Voting system. Members may access the same at https://www.evotingindia.com under shareholders members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in

shareholder/members login where the EVSN of Company will be displayed.

C)PROCEDURE FOR REMOTE E-VOTING AND E-VOTING DURING / AT THE AGM In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and in accordance with Regulation 44(1) and (2) of Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India as amended, the Company is pleased to provide all its members the facility to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of the AGM using electroni

voting system ("remote e-voting"), provided by CDSL. Members holding shares either in physical form or dematerialised form as on the cut-off date or Wednesday, September 14th, 2022 shall be entitled to remote e-voting. Electronic voting shall also be made available at the AGM and Members attending the AGM who have not casted their vote through remote e-voting shall be able to vote electronically at the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by the Members, the Member shall not be allowed

to change it subsequently. Cut-off Date for determining the eligibility of Members for votingthrough remote e-voting and voting at the Annual General Meeting Wednesday, September 14th, 2022 Day, date and time of commencement of remote e-voting Sunday, September 18th, 2022 at 09.00 AM IST. Tuesday, September 20th, 2022 a B) Day, date and time of end of remote e-voting 05.00 PM IST.

The e-voting module will be disabled by CDSL thereafter

Any person, who acquires equity shares of the Company and become a Member of the Compan after email dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date, may cast their vote by sending request for remote e-voting. The shareholders can send in their request a nelpdesk.evoting@cdslindia.com and obtain the Login id and password. However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forget your password you can reset your password by using forge User Details/ password: option available on www.evotingindia.com or contact CDSL at toll fre number 1800 22 55 33.

For details relating to Joining virtual Meeting and remote e-voting, please refer to the Notice of the AGN and email sent to the Members by CDSL. If you have any queries or issues regarding attending AGN & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Josh Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com of

> For Pioneer Investcorp Limited Amit Chandra Company secretary (ACS: A13742)

लाखो खर्चून पारगाव रस्ता तीन महिन्यातच खड्डेमय

अहमदनगर, दि.२५ :**-** नारायणडोह ते पारगाव दरम्यान जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करून ३५० मीटर केलेला रस्ता महिन्यातच खड्डेमय झाल्यामुळे अकार्यक्षम लाचखोर व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देण्यात आले.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग दक्षिण यांच्या देखरेखे खाली नारायणडोह ते पारगाव या १५ लाख रुपये किमतीच्या ३५० मीटर लांबीचे रस्त्याचे काम ३ म हिन्यापूर्वी पूर्ण झाले. परंतु मात्र पहिल्याच पावसात सदर रोडवर अनेक ठिकाणी रस्ता खचून भरपूर प्रमाणात खड्डे पडले आहेत.तसेच रोडच्या लेवलमध्ये अनेक ठिकाणी विसंगती दिसून येत आहे.रोडसाठी करण्यात आलेले बीबीएम हे कमी अधिक प्रमाणात केलेले स्पष्ट दिसत आहे.त्यातच रोड साठी वापरलेले डांबर हे अत्यल्प व निकृष्ट दजचि असल्याने ते हाताने देखील सहज निघत आहे.या सर्व चूका या सहजपणे दिसत असताना देखील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंता मार्फत ठेकेदारास काम ाचा पूर्णत्त्वाचा दाखला तसेच कामाचे बिल जाणून-बुजून अदा केलेले आहे.

सूचना

लक्षदीप' मुंबई वृत्तपत्रातून प्रसिध्द जाहिरातीमधील -समाविष्ट सर्व बाबी तपासून पाहणे शक्य जाहिरातदाराकडून त्याच्या दाव्याची पूर्तता झाली नाही परिणामाबद्दल त्या 'दै. मुंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे संचालक, संपादक, प्रकाशक हे जबाबदार राहणार नाहीत. कृपया वाचकांनी जाहिरातीत असलेल्या स्वरूपामध्ये कोणताही करार करण्यापूर्वी आवश्यक ती चौकशी करावी.

जाहिर समन्स

ॲड. अमित ए.वाघ, धुळे निशाणी क. 28 धुळे येथील मा. जिल्हा न्यायाधिश साहेब यांचे कोर्टात (जिल्हा न्यायालय-3) दिवाणी किर. अर्ज. क्र. ४१९/२०१८

विरूध्द

१-ब) डॉ. सौ. विदया श्रीकांत हरणे ..जाबदेणा रा. डोंबिवली ता. कल्याण जि. ठाणे ज्याअर्थी अर्जदार यांनी जाबदेणार यांचे विरूध वर नमद अर्ज हा धळे येथील जिल्हा न्यायालयात दिवाणी अपिल क्र. ८८/२०१२ पुन:स्थापित

(रिस्टॉरेशन) होवन मिळणेसाठी दाखँल केलेला आहे. सदर अर्जीच्या कामी वर नमद जाबदेणार यांना नमद पत्यावर समन्स / नोँटीस काढर्ल असता सँदर समन्सची बजावणी झालेली नाही. उपरोक्त जाबदेणार हया डोबिंवली येथे राहण्यास गेले असल्याचा नि. ६ ला बेलिफ यांचाअहवाल मा. न्यायालयात आलेला आहे. त्याअर्थी वर नमद जाबदेणार यांना या जाहिर समन्सद्वारे कळविण्यात येते की, अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जाच्या कामी वर नमद जाबदेणा यांची काही हरकत असल्यास त्यांनी येथिल मा. ३ रे जिल्हा न्यायाधिश साहेब यांचे न्यायालया दि. १९/१०/२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता स्वतः अगर विकलांमार्फत हजर रहावे. वरिल प्रमाणे जाबदेणार हे अर्जाच्या कामी हजर न झाल्यास जाबदेणार यांची कोणत्याही प्रकारची काहीएक हरकत नाही, असे समजन याकामी एकतर्फा आदेश पारित करण्यात येईल. सदर जाहीर नोटीस कोर्टाच्या सही शिक्यानिशी प्रसिध्दीस दिली असे. धुळे दि. १७/०८/२०२२ कामगिरी कारकुन जिल्हा न्यायालय-3 धुळे प्रबंधक जिल्हा न्यायालय, धुळे

येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री. विनोद कमार नागपाल यांच्या नावे असलेल मिर्झा इंटरनॅशनलचे भागप्रमाणपत्र क्र.७३१७ १८४८८, अनुक्र मांक 0003483808-000348470 आणि ७२९५९६१-७२९६०६० व फोलिओ क्र. एमटीएल००४६५६ हे हरवले आहेत. त्यांनी केफिन टेक्नॉलॉजिसकडे द्य्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे, जर कोणास आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात करावे.

Sealed bids are invited from experienced and resourceful contractors on Two bid system for Exterior & Common area Repairs and Exterior Painting of

(Ground /Basement + Podium + 22 Floors) Situated at Nahar Amrit Shakti, Chandivali, Andheri (East)

ompletion certificate **BID COLLECTION CENTRE –**

Mumbai- 400064

working day latest upto 21/09/2022, during working hours 11.00 am to 5.00 pm. BID COST:- Rs. 8,000/- + 18%

SOCIETY LTD."

Date 26.08.2022 Place: Mumbai Hon Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, all the origina agreements pertaining to Flat No.1, Gulshar Hill Top CHS Ltd., Gaonthan Lane No.1, S. V Road Onn Post office Andheri(W) Mumba 400 058, is lost/misplaced and the same is not in the possession of the present owner Mrs. Maroofa Burhan Sheikh. Any othe person/s having any claim whatsoever in, to or on the above said document/property should make the same known to the undersigned in writing at the address entioned below, specifically stating therein the exact nature of such claim, if any, togethe with documentary evidence within 15 days of the publication of this notice, failing which any such claim in, to or on the said property or any part thereof shall be deemed to have beer waived without any reference to such claim

Dated on this 26th day of August 2022 at Mumbai **LEGAL REMEDIES** ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR SHANTI NIWAS CHS LTD. BLDG.NO.1 PATELESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E) MUMBAI 400 101 Tel: 02228460032

PUBLIC NOTICE

Mr. Mohammad Hussain was owner of Shop No.35-A in our Society Ambo Vihar Bldg.No.7 CHS. Ltd., Tirupati Nagar, Phase -I, Virar (W.) Bolinj, Taluka-Vasai Dist-Palghar-401303 and Mr.Mohammad Hussain died on 01.04.2022 without making any nomination. The Society have received nnity Bond from the following heirs .Mr.Arshad Hussain Ali Hussain Sved The Society hereby invites claim or

objections if any others from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the eceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice. with copies of such documents and other proofs in support of his/ her claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. if no claims/ objections are received within the period prescribed above the Society will be free to eal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bylaw of the society. The claims. objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society will be dealt with in the manner ovided under the bylaws of the society.

A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the chairman/Secretary of the Society between 10.00 AM to 2.00PM from the date of publication of the Notice till the ite of expiry of its period.

For Ambo Vihar Bldg No.7 CHSL Chairman/Secretary/Treasurer

executed between M/s. Nav Bharat Construction Co. AND Raiu Natrai Acharya respect of Flat No. C-205, Shambhu-Natl Thane-401105 have been lost and misplaced having any right, title, interest, claim, demand

Notice. Megha Gupta Advocate High Court Shop No.7, Bullding No. C/8-9, Sector 8, Shantinagar, Mira Road (East), Dist. Thane-401 107

नमुना क्र.आयएनसी-२६ (कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

ज्पनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३०

ो. अग्रुड टेक्नॉलॉजिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन: यु७२१००एमएच२०१४पीटीसी २५७९७०) . कंपनी कायदा २०१३ अंतर्गत स्थापन कंपनी यांचे नोंदणीकृत कार्यालय: १३, १ला मजला, नरीमन भवन, नरीमन पॉईंट, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००२१. ...याचिकाकत

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. १६ ऑगस्ट. २०२२ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधार सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून पश्चिम बंगाल राज्या**त थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑप असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याः योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच नियोजित बदलामळे काही बाधा येत असल्यास त्यांर्न त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने किंवा jतवणूकदार तक्रार नमुना भरून **एमसीए-२१ पोर्टल** vw.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय संचालक**. पश्चिम क्षेत्र, सहकार मंत्रालय, एव्हरेस्ट, ५वा मजला १००, मरिन डाईव्ह, मुंबई-४००००२ या कार्यालयात गठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुव गंच्या नोंदणीकत कार्यालयात पाठवावे

सायन्ता बार

दिनांक: २६.०८.२०२२ संचालव

शिवॲग्रीको इम्प्लेमेन्टस् लिमिटेड

सीआयएन:एल२८९१०एमएच१९७९पीएलसी०२१२१२ **नोंदणीकृत कार्यालय:** ए–१, आदिनाथ अपार्ट., २८१, ताडदेव रोड, मुंबई–४००००७. **दूर.:**२३८९३०२२/२३, **ई**– मेल:shivimpl@shivagrico.in वेबसाईट:www.shivagrico.in

४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची तारीख गद्वारे अधिसूचना दिली गेली आहे की, शिवॲग्रीको इम्प्लेमेन्टस् लिमिटेड (कंपनी) ची ४३वी वार्षिक सर्वसाधारण स ्र (एजीएम) गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.०वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ–व्हिज्युअव नाधनांद्वारे (ओएव्हीएम) एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, सामान्य आणि विशेष व्यवसायाचा व्यवहार क भायोजित केली जाईल.

गर्षिक अहवालासह एजीएमची सूचना वित्तीय वर्ष २०२१-२२ इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये भागधारकांना इलेक्ट्रॉनि नोडमध्ये पाठविले गेले आहेत ज्यांचे ई–मेल आयडी कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपन्टमध्ये नोंदणीकत आहेत नीएमच्या नोटीसची वास्तविक प्रत आणि वित्तीय वर्ष २०२१–२२ च्या वार्षिक अहवालाची इतर सर्व भागधार गठविलेली नाही. कोविड–१९ चे सर्व देशभर साथीच्या पार्श्वभूमीवर, सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधार गरिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ व सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२२ दि.५ मे, २०२२ आणि सेबी (सेबी) परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ नुसार सामान्य ठिकाणी सभासदांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएमद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभ . एजीएम) घेण्यास परवानगी दिली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या तरतदींचे पालन करून सेबी यादीतील जबाबदाऱ्या आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (सेबी यादी नियमन) आणि एमसी . रिपत्रक यांच्या परिपत्रकानसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम संपन्न होईल.

जीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.shivagrico.com</u> आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएस मिटेडच्या www.bseindia.com आणि एनएसडीएल (ई-वोटिंग सविधेकरिता संस्था) च्या www.evotingnsdl.com वेबसाइटवर उपलब्ध असून डाउनलोड केले जाऊ शकतात. ज्या भागध । वार्षिक अहवाल प्राप्त झाला नाही, त्यांनी वरील प्रमाणेच डाऊनलोड करावे किंवा वर नमद केलेल्या ई–मेल आयर्ड . केंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर कंपनीला पत्र लिहून त्याची प्रत मागू शकता.

. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार आणि त्यानुसार तयार केलेल्या नियमांनुसार कंपन एजीएमच्या जागेशिवाय अन्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एजीएममध्ये मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा पुरवित आहे याची माहिती देऊन कंपनीला आनंद झाला आहे. नॅशनल सिक्युपिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान bलेल्या ई–मतदान सेवांच्या माध्यमातून व्यवसायाचा व्यवहार केला जाऊ शकतो. नदस्य मतदानाच्या फक्त एका पर्यायाची निवड करू शकतात अर्थात (अ) सभेपुर्वी रिमोट ई–वोटिंग किंवा (ब

व्हीसी/ओएव्हीएममार्फत समे दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देऊ शकतात. सदस्य/मागघारक जे व्हीसी/ओएव्हीए सुविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थितीत असतील आणि रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत दिलेले नसेल किंवा त्यांना असे -pरण्यास रोखले नसेल ते एजीएममध्ये ई-वोटिंगने मत देऊ शकतील. रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यार रजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये मत देण्याच्या अधिकार असणार नाही

न्टेंबर, २०२२ (५.०० वाजता भाप्रवे) रोजी समाप्त होईल. त्यानंतर ई-वोटिंगसाठी एनएसडीएलदारे ई-मतदान मॉड्यल प्रक्षम केले जाईल. एजीएममध्ये ई–मतदान आणि एजीएममध्ये केलेले मतदान निकाल एजीएमच्या दोन दिवसांच्या आ अध्यक्ष जाहीर करतील आणि कंपनीच्या <u>www.shivagrico.com</u> वेबसाइटवर प्रसिद्ध करतील.

रुवार, १५ सप्टेंबर, २०२२ रोजी कट–ऑफ–डेट (संबंधित तारीख) प्रमाणे वास्तविक किंवा डिमॅट फॉर्ममध्ये शेअर . प्रसणारे कंपनीचे सदस्य इलेक्टॉनिक पदतीने मतदान करू शकतात

नोटीसमध्यो ई-मतदान प्रक्रियेचा उलेखंडी करण्यात आला आहे. कोणतीडी शंका असल्यास. ई-मतदानाच्या संदर्भात पुढील स्पष्टीकरणासाठी सदस्य <u>www.nsdl.co.in</u> वर वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा (एफएक्यू) संदर्भ घेउ कतात. भागधारक shivimpl@shivagrico.com ई-मेलवर किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार बिग शेअर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडच्या <u>investor@bigshareonline.com</u> वर ईमेलद्वारे संचालकांशी संपर्क साधू शकतात किंवा . कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात संपर्क करू शकतात.

<u></u> होणतीही व्यक्ती ज्याने समभागांचे अधिग्रहण केले असेल आणि नोटीस पाठवल्यानंतर सदस्य झाला असेल आणि कट ऑफ ऑफ तारखेनुसार शेअर्स ठेवला असेल त्याने कंपनीच्या आरटीएला <u>investor@bigshareonline.com</u> व विनंती पाठवून ई-व्होटिंगचा सिक्केन्स क्रमांक मिळू शकेल.

ई–व्होटिंग व बॅलेट मतदान प्रक्रियेची निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळा **श्री. नारायण पारेख,** भागीदार, पीआरएस असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीची स्क्रूटनीझर म्हणून नेमणूक केर्ल

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ व सेर्ब (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑएड डिस्क्लोजर रिकायरमेन्ट) रेग्यलेशन्स २०१५ चे नियम नियम ४२ च्या अनुषंगाने नोटीर . देखील देण्यात आली आहे की सदस्य नोंदणी आणि सामायिक हस्तांतरणाची पुस्तके गुरुवार, १५ सप्टेंबर, २०२२ . १ गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांचा समावेश) पर्यंत कंपनीचे एजीएमनिमित्त बंद राहतील शिवॲग्रीको इम्प्लेमेन्ट्स लिमिटेडकरित

दिनांक∙ २५ ०८ २०२२ द्रीआयएन ००१९४५७४

गारनेट इंटरनॅशनल लिमिटेड

नोंदणीकत कार्यालयः ९०१ रहेजा चेंबर्स. फ्रि प्रेस जर्नल मार्ग. नरीमन पॉईंट

मुंबई-४०००२१. दूर.:९१-०२२-२२८२०७१४,

वेबसाईट:www.garnetint.com, ई-मेल:info@garnetint.com

CIN:1 74110MH1995PLC093448

भागधारकांना सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **गारनेट इंटरनॅशनल लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ४०वी वार्षिक सर्वसाधार

सभा (एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.००वा.(भाप्रवे) सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सचनेत नमद व्यवसायाव विमर्ष करण्याकरिता होणार आहे. कोविड-१९ महामारीमुळे सहकार मंत्रालया (एमसीए) द्वारे सर्वसाधारण

गरिपत्रक दि.५ मे, २०२०, सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दि.१३

रप्रिल, २०२०, १५ जुन, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२०, १३ जानेवारी, २०२१ व ५ मे, २०२

. (यापुढे संयुक्त एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक दि.१२

ो, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ (यापुढे सेबी परिपत्रके) नुसार वास्तविक उपस्थितीशिवा

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

जीएमची सचना आणि २०२२ करिता वार्षिक अहवाल फक्त त्या सर्व सदस्यांना ई-मेलदारे पाठविला जाईल

. न्यांचा ई–मेल पत्ता कंपनी/आरटीए किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहे. वर नमूट

ल्याप्रमाणे एमसीए– परिपत्रक आणि सेबी परिपत्रकांनुसार सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुर्विधेद्वारे एजीएमा

नामील होऊ शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सामील होण्याच्या सचना आणि एजीए।

दरम्यान रिमोट ई-व्होटिंगमध्ये सहभागी होण्याची किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पद्धत एजीएमच्य

चनेमध्ये प्रदान केली आहे. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे भाग घेणारे सदस्य कंपनी कायदा, २०१३ च्या कलग

. 0३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने गणले जातील. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या

वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल म्हणजेच www. garnetint.com आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाइ

न्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही किंवा फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत

यांनी त्यांचे नाव, डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक नमूद करून

secretarial@garnetint.com वर विनंती पाठवून नोंदणी करू शकतात आणि मतदान करण्यासाठी

नदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील किंवा लिंक इनटाईमद्वारे प्रदान केलेले

एजीएमचे थेट वेबकास्ट https://instameet.linkintime.co.in वर पाह शकतील. सदस्यांनी कपया व्हीसी

ोएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सामील होण्यासाठी एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वांच

न्या सदस्यांनी त्यांच्या ईमेल पत्त्याची नोंदणी केलेली नाही त्यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच

मिल पत्ता नोंदवावा अशी विनंती केली जाते आणि वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण केलेल्या सदस्यांना त्यांचा

ईमेल पत्ता कंपनीकडे अद्यतनित करण्याची विनंती केली जाते. या संदर्भात तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वांसाठी

गारनेट इंटरनॅशनल लिमिटेडकरित

सही/-

कुमकुम शाह कंपनी सचिव

दिनांक: २६.०८.२०२२

जीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार रिमोट ए-व्होटिंग सूचनेचा संदर्भ घेऊ शकतात.

सही / - विमलचंद जैन

ROHA HOUSING

GROW WITH YOUR OWN HOME

PUBLIC NOTICE Notice is hereby given to all Public that Original Agreement for sale dated 18-06-1983

Near Jain Mandir Bhayander (W), Dist. by Daxa A. Shah & Nilesh A. Shah. Anybody by way of mortgage, sale, lease, gift exchange etc. may contact the undersigned within 15 days from the date of publication of

MB:-7700066667

क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

अर्जदारांच्या वतीने व करित अग्रुड टेक्नॉलॉजिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

ठिकाण: मंबई डीआयएन:0२१२८११(

| POINT | वन पॉइंट वन सोल्यूशन्स लिमिटेड

सीआयएन : L74900MH2008PLC182869 (पूर्वीची वन पॉइंट वन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) नोंदणीकृत कार्यालय : इंटर्नेशनल इन्फोटेक पार्क, टी – ७६२, टॉवर – ७, ६ वा मजला, वाशी, नवी मुंबई – ४०० ७०३. दूर. : + ९१ २२-६६८७ ३८०० । फॅक्स : + ९१ २२-६६८७ ३८८९. वेवसाइट : www.1point1.in । ईं-मेल आयडी : investors@1point1.in

जाहीर नोटीस मी अर्जदार श्रीमती यशोदा यशवंत समजिसकर, राहणार रुम्. नं. ६०५, डि विंग, गॉड्स गिफ्ट

को. हा. सो, ना. म. जोशी मार्ग लोअर परेल (प), मुंबई- ४०००१३ यांच्या सांगण्यावरु-

अर्जदाराचे पती के यशवंत शिवा समजिसकर यांचा मृत्यु दि. ३१/०२/२००६ रोजी झाला आहे. गिरणी कामगार सोडती मधील मालमत्ते प्रकरणी वारसा प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असून

या व्यतिरिक्त कोणीही वारस नाहीत. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार मयत कै यशवंत शिवा

समजिसकर यांच्या पाञ्चात वरील अर्जदार ह्या कायदेशीर वारस यांची पत्नी श्रीमती यशोद यशवंत समजिसकर असुन अर्जदार वारस प्रमाणपत्रासाठी जाहीर नोटीस देत आहोत. याकरीत

कोणासही काही हरकत व आक्षेप असल्यास पंधरा दिवसाच्या आत आपला दावा नमुद कराव

अन्यथा कोणताही आक्षेप नाही असे गृहीत धरण्यात येईल. वरील माहिती खरी असुन मी

ACCEDERE LIMITED

CIN No. L32000MH1983PLC030400

Regd Off: Spaces Inspire Hub, Western Heights, J P Road, 4 Bungalows,

Andheri West, Mumbai - 400 053

Website: www.accedere.io • E-mail: info@accedere.io

NOTICE FOR E-VOTING & BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting of the members of the

Company will be held at Registered Office of the Company situated at Spaces Inspire Hub, Western Heights, J P Road, 4 Bunglows, Andheri West, Mumbai - 400 053 on

Friday, the 16th day of September, 2022 at 03:00 p.m. by Microsoft Teams Meeting

(Video Conference Meeting) to transact the Business as set out in the Notice of 39th

Notice is also given under Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of

the Companies (Management and Administration) Rules 2014 that the Register of

Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from day Saturday, 10th September, 2022 to Friday, 16th September, 2022 (both days inclusive)

The Company has completed the dispatch of the Notice of AGM and the Annual Report

for the year 2021-22. The communication relating to remote e-voting, inter-alia, containing user ID and password has been dispatched to the members.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20

of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation

44 of the Listing Regulations, remote e-voting facility has been made available to the members to exercise their right to vote. The Company has engaged the services of

CDSL to provide remote e-voting facility. The details of the remote e-voting are as under:

Remote e-voting shall not be allowed beyond this 15th September 2022, 5.00 P.M.

5. A member may participate in the General Meeting even after exercising his right to

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be

entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the General Meeting.

Notice of the Annual General Meeting has been displayed on the web site of the

Company www.accedere.io and on website of e-voting platform provided by Central

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and

E-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com

For Accedere Limited

Company Secretary

Ankit Shah

vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting;

2. Date and time of end of Remote E-voting: 15th September 2022, 5.00 P.M.

Depository Services (India) i.e. www.evotingindia.com

. Date and time of commencement of Remote E-voting: 13th September 2022,

मयत व्यक्तीशी नाते

सही⁄-

(श्रीमती यशोदा यशवंत समजिसकर)- अर्जदार

मुलगा

मुलगा

जाहीर नोटीस देत आहे.

for the purpose of the AGM.

4. Cut-off date: 09th September, 2022.

Date: 25th August, 2022

त्यांच्या पाञ्चात खालीलप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.

श्रीमती यशोदा यशवंत समजिसकर

प्रविण यशवंत समजिसकर

शिवदास यशवंत समजिसकर

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

एमसीपद्वारे बेळओबेळी जारी परिपत्रके व कंपन्या कायदा, २०१३ च्यासंबंधित ततुद्वी तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ यांच्या अनुपालनांतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, न पाँड्रेट वन सोल्यूगन्स लिमिटेड च्या सभासतांची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासारी गुरुक्तर, दि. १६.०१.२०२२ रोजी स. ११.५० वाजता विद्वार्डीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हीन्युअल मीन्स (''ओएव्हीएम'') च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

एमसीए परिपन्नके, कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०१ व १३६ यांच्या अनुपालनांतर्गत ज्या भागधारकांचे ई-मेल पते कंपनी, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले असतील अशा भागधारकांना एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताचा एकात्मिव वार्षिक अहवाल यांच्या इलेक्टॉनिक प्रती कंपनीचे रजिस्टार व शेअर ट्रान्सफर एजंट मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे इलेक्टॉनिक माध्यमातन पाठवण्यात येतील. डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारक असलेले तसेच ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदंणीकृत केलेले नसतील अशा भागधारकांनी कृपया त्यांचे ई–मेल पत्ते व मोबाइल क्रमांक संबंधित डिपॉझिटरी पार्टिनि

चौदानी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणाऱ्या सूचनेसमवेत विनीय वर्ष २०२१-२२ करिताचा एकात्मिक वार्षिक अह कंपनीची वेबसाइट 1point1.in वर उपलब्ध आहे. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, वरील निर्देशित परिपत्रकांच्याअनुपालनांत कंपनी भागधारकांना एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२१-२२ यांच्या कागदोपत्री प्रती पाठवणार नाही.

भागधारकांना इलेक्ट्रानिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर परोक्ष स्वरूपात किंवा एजीएम दरम्यान मत देण्याची संधी असेल. डीमटेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारक, कागदोपत्री स्वरूपातील भागधारक तसेच ज्यांनी आपले ई-मेल वने नोंदवलेले नसतील अशा भागधारकांकरिता परोक्ष स्वरूपातील मतदान किंवा एजीएमदरम्यान मतदानाचे स्वरूप १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेले आहे.

कंपन्या कायदा, २०९३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना इलेक्टॉनिक साधनांद्वारे मतदानाची (ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे ज्याकरिता कंपनीने ई-मतदान सुविधा पुरविण्यासाठी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची सुविधा त्यांच्या इन्स्टाव्होट प्लॅटफॉर्मेच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे. कंपनीच्यासंचालक मंडळाने

मतदान ब पोक्ष ई-मतदान व समेदरम्यान ई-मतदान प्रक्रिया नि.पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीने परीनिरीक्षक म्हणू-श्रीमती कमुदिनी भालेपाव – कार्यरत कंपनी सचिव (सीओपी ६६९०) यांची, त्यांच्या अनुपस्थितीत श्री. मकरंद एम. जोशी (सीओपी नपदान प रास्त्र इन्सादान प सन्दरस्थान इन्सादान प्रक्रमा गाःस्त्र च गांदराक पद्धान पार पाइन्यासाठ क्यां श्रीमती कुमुदिनी मालेसा – कांग्रेसत करमी सर्विष्ठ (सीओपी ६६९०) यांची, त्याच्या अपुपरिश्वतित्र श्री. मकरंद ३६६२) यांची नेमणूक केली आहे. ईन्मतदानाद्वारे सभासदांनी पालन करावयाची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे :

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ११ तसेच त्याअंतर्गत लागू नियमांच्या अनुपालनांतर्गत परोक्ष ई-मतदान कालावधी मंगळ्यार, दि. १३.०१.२०२२ रोजी स. १०.०० वाजता सुरू होईल च गुच्चार, दि. १५.०९.२०२२ रोजी सायं. ५,०० वाजता संपेल. सदर कालावधीदरम्यान निर्पारित अंतिम तारीख अर्थात गुक्रवार, दि. ०९.०१.२०२२ रोजीनुसार कागदोपत्री स्वरूपातील किंव डीमटेरियलाइन्ट्र स्वरूपातील भागधारक असलेले सभासद इलेक्ट्रांनिक स्वरूपात त्यांची मते देठ शकतील. तरात्यात लिंक इत्यहम -इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल. निर्धारित अंतिम तारीख अर्थात, शुक्रवार, दि. ०९.०९.२०२२ रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्य

नदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. १०.०९.२०२२ ते शुक्रवार, दि. १६.०९.२०२२ दरम्यान (दोन्ही दिवर

एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचा सभासद बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. ०९.०९.२०२२ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर सभासद mt.helpdesk@linkintime. co.in या ई-मेलवर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल.

परोक्ष ई-मतदानाद्वारे ज्या सभासदांनी मत दिलेले असेल तेसद्धा सभेस उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही

त्राचा इं-नाचानाहर च ने नेमाचाना ना तर्पर अलारा जुड़ा तमन अलारचा यह प्रकार , राष्ट्र पंचार पुरा ना एता नार गार किहडीओ कॉन्करस्त (व्हेंसी)/अदर ऑडिंओ विस्तुवान मीस (ओस्वेस्प्य) भाष्ट्रमातून एवीस्प्रमधेउपस्थित राहणे तसेच ई-मतद ानशी संबंधित विस्तृत निर्देशांकरिता सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुबनेतीत टीपा वाचाच्यात. ई-मतदान प्रक्रियेशी संबंधित काही शंका वा तक्रारी असल्यास भागधारकांनी खालील टिकाणी संपर्क साधावा :

लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लि.

पत्ता : सी - १०१, १ ला मजला, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - ४०० ०८३, महाराष्ट्र. दूर. : + ९१ २२ ४९१८६२००, फॅक्स + ९१ २२ ४९१८६१९५ ई-मेल : rnt.helpdesk@linkintime.co.in वेबसाइट : www.linkintime.co.in

श्री. राकेश दळवी सेंट्रल डिपॉझिटरी सर्विहंसेस इंडिया लि. पत्ता : ए विंग, २५ वा मजला, मेरेयॉन प्युच्युरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंड्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई

४०० ०१३. दूर. : ०२२-२३०५८५४२. ई-मेल आयडी : helpdesk.evoting@cdslindia.com

. पुढील तपशील कंपनीची वेबसाइट www.1point1.in किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाची वेबसाइट www.nseindia com वरून प्राप्त करता येऊ शकेल. मंत्रालक मंद्रलाच्या आदेषाद्यो

प्रीतेश सोनावणे (कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी)

रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: युनिट क्र.१११७ व १११८, ११वा मजला, वर्ल्ड ट्रेड टॉवर,

सेक्टर १६, नोएडा, उत्तर प्रदेश-२०१३०१.

मागणी सूचना

सिक्यरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(२) अन्वये सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदारांनी **रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (आरएचएफपीएल)** यांच्याकडून कर्ज घेतले आहे आणि **आरएचएफपीएल** यांच्याकडे त्यांचे कर्जाचे सामायिक मासिक हफ्ते (ईएमआय) भरणा करण्यात कसूर केली आहे आणि म्हणून त्यांचे कर्ज खाते नॅशनल हौसिंग बँक यांच्याकडून मार्गदर्शनानुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. कर्जदारांनी **आरएचएफपीएल**कडे स्थावर मालमत्तेची प्रतिभृती दिली आहे, त्यांचे तपशील खाली नमुद केले आहे. कर्ज व थकबाकी रक्कम आणि आ**रएचएफपीएल**कडे कर्जदारांनी देय रक्कम तपशील खालील नमुद तारखाना आहे. कर्जदार तसेच सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) अंतर्गत **आरएचएफपीएल**च प्राधिकत अधिकारी आहेत आणि खालील कर्जदारांच्या विरोधात कारवाईचा प्रारंभ केला आहे. जर कर्जदारांनी सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्य आत त्यांच्या नावा समोर दिलेली थकबाकी रक्कम जमा करण्यात कसर केल्यास सरफायसी कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ४ अंतर्गत प्रतिभत धनक यांना असलेल्या अधिकारापैकी एक किंवा सर्व अधिकाराअंतर्गत खालील स्वाक्षरीकर्त्याकडून मालमत्तेचा ताबा घेतला जाईल. सर्वसामान्य जनतेस सङ्का आहे की, त्यांनी मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये.

अ. क्र.	कर्जदार/सहकर्जदाराचे नाव, कर्ज खाते क्र./शाखा	मागणी सूचना दिनांक व रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन (स्थावर मालमत्ता)
?	एलएएन:एचएलकेवायएनसीएससीपीआर0000५000१२७/शाखाः कल्याण १) आनंदकुमार महेंद्रनाथ चौबे, २) सपना आनंदकुमार चौबे पत्ताः ३०३, परशुराम वेदांत गायकवाड, पाडा रोड पालेगाव, ठाणे, महाराष्ट्र– ४२१५०१.	२८.०७.२०२२ रु.१४,०५,७२६/-	फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, एफ विंग, परशुराम वेदांत, पाले गाव, पाले रोड, सर्व्हें क्र.३८, हिस्सा क्र.१/२, गाव पाले, अंबरनाथ (पुर्व), ठाणे, महाराष्ट्र-४२१५०१.
?	एलएएन:एचएलकेवायएनसीएससीपीआर.000५00४७०/शाखाः कल्याण १) अमर राजकुमार वैश्य, २) संजु अमरचंद वैश्य, पत्ताः फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, ए विंग, इमारत क्र.बी, साई कॉम्प्लेक्स, समर्थ नगर, नांदिवली, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०६	२८.०७.२०२२ रु.४,१९,२९७/-	फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, ए विंग, डी इमारत, साई कॉम्प्लेक्स, समर्थ नगर, नांदिवली, चिंचपाडा, मलंग रोड, कल्याण पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०६.
æ	एलएएन:HLVRRCSCPR000005000956 / शाखाः विरार १) राम माणिक राठोड, २) अनिता राम राठोड पत्ताः घर क्र.७३२०, बंजरपाडा, गोखिवरे, वसई पुर्व, माता मंदिराजवळ, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०८.	२८.०७.२०२२ <i>च.११,८७,९०९</i> /-	सिसीलिया हाईटस्, फ्लॅट क्र.१०५, १०५, शिव मंदिराच्या पुढे, गोखिवरे, वसई पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०८.
8	एलएएन:एचएलव्हीआरआरसीएससीपीआर००००५,०००२३५/शाखाः विरार १) अल्ताफ बनेमिया बागवान, २) रेष्टमा अल्ताफ बागवान, पत्ताः राम रिहम चाळ क्र.१, रेहमत मस्जिद रोड, गणेश नगर, कांदिवली (प.), रेहमत मस्जिद रोडच्या मागे, कांदिवली (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००६७. पत्ताः २. २०४/०७, राम रिहम चाळ क्र.१, रेहमत मस्जिद रोड, गणेश नगर, कांदिवली (प.), रेहमत मस्जिद रोडच्या मागे, कांदिवली (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००६७.	२४.०८.२०२२ <i>इ.१२</i> ,३०,०६८/-	राधा अपार्ट., सी विंग, फ्लॉट क्र.२०४, गणेश नगर, पालघर-बोईसर, ठाणे, महाराष्ट्र-४०१५०२.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

पायोनिअर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड

(सीआयएन: एल६५९९०एमएच१९८४पीएलसी०३१९०९) नोंदणीकृत कार्यालयः १२१८, मेकर चेंबर नं.५, निरान पाँईट, मुंबई-४०००२१. ई-मेल:investor.relations@pinc.co.in | वेबसाईट:www.pinc.co.in, फोन:+९१-२२ ६६१८६६३३ | फॅक्स:+९१-२२ २२०४९१९५.

> विद्युत स्वरुपाने होणाऱ्या ३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सदस्यांना सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की:

अ) वार्षिक सर्वसाधारण सभा

पायोनिअर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार २१ सप्टेंबर, २०२२ रोजी द.४.००वा. भाप्रवे एजीएम सचनेत नमद विषयांवर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी (कायदा) आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर २०२१ व ५ मे, २०२२ नुसार (एमसीए परिपत्रके) सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन्स २०१५ (रेग्युलेशन्स) सहवाचिता सेबी परिपत्रक दिनांक १२ मे, २०२०. १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक

कोविड-१९ प्रादुर्भावामुळे एमसीए व सेबीद्वारे विहित प्रमाणे वास्तविक प्रती वितरणास तसेच एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल तसेच मंडळ अहवाल, लेखापरिक्षकांच . अहवाल व लेखापरिक्षित वित्तीय अहवाल हे विद्युत स्वरुपाने ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदाः सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना २६ ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा त्यापुर्वी वितरीत केले जाईल सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.pinc.co.in</u> आणि बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध होतील. ब) व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया:

सदस्यांना सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग प्रणालीने व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाईल. सदस्यांना रिमोट ई-वोटिंग परिचयपत्रे वापरून भागधारक सदस्य लॉइनअंतर्गत https://www.evotingindia.com वर अर्ज करता येईल. व्हीसी/ ओएव्हीएमकरिता लिंक सदस्य/भागधारकांना कंपनीचे ईव्हीएसएनवर प्रदर्शीत होईल.

क) रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगची प्रक्रिया:

कंपनी कायदा २०१३ यांचे कलम १०८ मधील तरतुदी, ज्यांचे सहवाचन कंपन्यांचे (व्यवस्थाप व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० तसेच सिक्य्रिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) अधिनियमन २०१५ चे नियम ४४(१) (२) आणि सुधारितप्रमाणे भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) नुसार कंपनीने सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना सुविधा दिलेली

वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात नोंद दिनांक अर्थात बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२ रोजी भागधारणा असणाऱ्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. एजीएममध्ये विद्युत मतदान उपलब्ध असेल आणि रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये उपस्थित राह्न एजीएममध्ये विद्युत स्वरुपाने मत देता येईल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणाग नाही. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही.

१) रिमोट ई-वोटिंगने आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२ मतदानाकरिता सदस्यांच्या पात्रता निश्चितीसाठी नोंद दिनांक

२) रिमोट ई-बोटिंग प्रारंभ तारीख, वेळ व दिवस रविवार, १८ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा.भाप्रवे ३) रिमोट ई-वोटिंग समाप्तीची तारीख, वेळ व दिवस मंगळवार. २० सप्टेंबर. २०२२ रोजी

तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी रिमोट ई-वोटिंगकरिता विनंती पाठवून त्यांचे मत द्यावे. भागधारकांनी त्यांची विनंती heldesk.evoting@cdslindia.com वर पाठवावी आणि लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर तुम्ही रिमोट ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसर यापुर्वीच नोंद असल्यास तुम्ही मत देण्यासाठी तुमचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरू शकता. जर तुम्ही पासवर्ड विसरला असल्यास तुम्ही तुमचा पासवर्ड www.evotingindia.com वर उपलब्ध फॉरगेट युजर डिटेल्स/पासवर्ड: ऑप्शन वापरू शकता किंवा सीडीएसएलकडे टोल फ्री क्र.१८००२२५५३३ वर संपर्क करू शकता.

सभेत आभासी सहभाग व रिमोट ई-वोटिंगबाबत तपशिलाकरिता एजीएम सूचनेचा आणि सीडीएसएलद्वारे सदस्यांना पाठविलेले ई-मेलचा संदर्भ घ्यावा. एजीएममध्ये सहभागी होण्यास व सीडीएसएलकडून ई-वोटिंग प्रणालीबाबत काही प्रश्न असल्यास तुम्ही heldesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करा किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००२२५५३३ वर संपर्क करा. विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता सुविधेबाबत सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०००१३ येथे heldesk.evoting@cdslindia.com वर ई–मेल करावा किंवा टोल फ्री क्र.१८००२२५५३३ वर संपर्क करावा.

पायोनियर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेडकरित

दिनांक: २६.०८.२०२२

सही/-अमित चंद्रा कंपनी सचिव (एसीएस क्र.:१३७४२)

विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेड (CIN:L24110MH1972PLC015857)

नोंद. कार्या.: १०२, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट, विरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ कॉपोरेट कार्यालय: बी-६०३-ए, कालेदोनिया, सहार रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९. द्रर.:०२२-६६१३९९९, फॅक्स:०२२-६६१३९९७७/७५, वेबसाईट:www.vipulorganics.com, ई-मेल:info@vipulorganics.com ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती

व पुस्तक बंद करण्याची सूचना

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २०, सुधारितप्रमाणे येथे सूचना देण्यात येत आहे की:

- १) कंपनीची ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२ रोजी द.४.३०वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) कायद्याच्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्व लागू परिपत्रके व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) नुसार दिनांक ११ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या ५०व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक
- ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालासह सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल ठेवीदार सहभागीदार/कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थोत बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जाईल. ५०व्या एजीएम घेण्याची सदर सूचना कंपनीच्या www.vipulorganics.com, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.evotingindia.com</u> आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. नोंद दिनांक बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा

कायदा, अधिनियम व लागू परिपत्रके एमसीए व सेबी परिपत्रकानुसार ५०व्या एजीएमच्या सूचनेसह

- असणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) ५०व्या एजीएम सूचनेत नमुद विशेष व सर्वसाधारण विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल.
- कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ नियम ४२ च्या तरतूदीनुसार ५०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, १४ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) रोजी सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.
- सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:
- अ. ५०च्या एजीएम सूचनेत नमुद विशेष व सर्वसाधारण विषयावर विद्युत स्वरुपाने अर्थात रिमोट ई-वोटिंग आणि सभे दरम्यान ई-वोटिंगमार्फत विमर्ष केले जाईल.
- रिमोट ई-वोटिंग रविवार, ११ सप्टेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल. रिमोट ई-वोटिंग मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.
- ५०व्या एजीएममध्ये रिमोट ई-वोटिंगने सदस्यांना मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठी नोंद दिनांक बधवार. ७ सप्टेंबर. २०२२ आहे. जर कोणा व्यक्तीने ५०वी एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला
- असल्यास आणि नोंद दिनांक अर्थात बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी त्यांचे लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी helpdesk.evoting@cdslindia.com किंवा investor@bigshareonline.com वर विनंती पाठवावी. तथापि जर सदस्य ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान लॉगइन तपशिलाचा वापर करावा. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की: (अ) मतदानाकरिता उपरोक्त तारीख व वेळेनंतर सीडीएसएलद्वारे
- रिमोट ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल आणि सदस्याने ठरावावर दिलेले मत पुढे कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही. (ब) ५०व्या एजीएममध्ये पोल पेपरने मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. (क) ज्या सदस्याने रिमोट ई-वोटिंग सुविधेने त्यांचे मत दिलेले असेल त्यांना ५०व्या एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमने उपस्थित राहता येईल परंतू पुन्हा मत देता येणार नाही. (ड) निश्चित दिनांक अर्थात बधवार. ७ सप्टेंबर. २०२२ रोजी सदस्य नोंद पस्तक आणि लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या व्यक्तिंची नावे नमूद आहेत त्यांना ५०व्या एजीएममध्ये रिमोट ई-वोटिंग सुविधेचा वापर तसेच पोलिंग पेपरने ५०व्या एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल.
- डिमॅट स्वरुपात व वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगबाबत सविस्तर माहिती ५०व्या एजीएम सूचनेत दिली आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होऊन रिमोट ई–वोटिंगने किंवा एजीएम दरम्यान ई– वोटिंगने मत देण्याबाबत काही तकार असल्यास श्री. राकेण दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक, सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com करावा किंवा संपर्क ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा. सदस्यांनी कंपनीचे वर नमुद नोंदणीकृत कार्यालयात किंवा कंपनीचे companysecretary@vipulorganics.com वर कळवावे.

विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरिता सही/-

विपल पी. शाह व्यवस्थापकीय संचालव

दिनांक: २४.०८.२०२२ सही/- प्राधिकृत अधिकारी रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड ठिकाण: मुंबई

श्रीमती सुमनबाई वामनराव चौधरी अर्जदार

जाहीर सूचना

TENDER NOTICE

YARROW YUCCA VINCA CO-OP. HOUSING SOCIETY LTD" Mumbai-400 072

PRE BID QUALIFYING CRITERIA - Bidder must have successfully completed such highrise building repairs works & project value of more than Rs 3 . Crores under single work order or two work orders of more than Rs. 2 Crores in last 5 years with final

M/S NM CONSULTANTS & ENGINEERS PVT. LTD.

309, Corporate Corner, Sunder Nagar, Next to Dalmia College, Malad (West), from 26.08.2022 to 07.09.2022

between 11.00 am to 5.00 pm.
VENUE OF SUBMISSION OF
BID:- AT YARROW YUCCA
VINCA, SOCIETY OFFICE situated at Nahar Amrit Shakti, Chandivali, Andheri (East) Mumbai-400 072 on any

GST (totalling Rs 9,440/-) By pay order or by deman (in favor of- "YARROW YUCCA VINCA CO-OP. HOUSING

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, माझे अशिलांना फ्लॅट क्र.५०३, विंग ए, न्यु डी.एन. नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीज युनियन लिमिटेड, न्यु डी.एन. नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ येथील जागा मालक अर्थात श्री. दिनेश भगवानदास बारोट यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस सदर विक्री व्यवहाराबाबत आक्षेप, दावा, हित, विवाद असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप/दावा/विवादाबाबत दस्तावेजी गुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना तारखेपासन १५ दिवसात संपर्क करावा. अन्यथा माझे वर नमुद केलेले अशील उपरोक्त

जाहीर सूचना

नसल्यास व्यवहार पुर्ण केला जाईल आणि नंतर दावा/आक्षेप विचारात घेतले जाणार नाही. मालमत्तेची अनुसुची फ्लॅट जमीन क्र.५०३, क्षेत्रफळ ५९.४६ चौ.मी. तत्सम ६४० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ५वा मजला, विंग **ए (सदर फ्लॅट), बी२-७४** म्हणून एक आच्छादीत कार पार्किंग जागा (सदर कार **पार्किंग).** न्य डी.एन. नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीज युनियन लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, न्यु डी.एन. नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ (कार्यालय: महालक्ष्मी टॉवर, डी.एन. नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३) तसेच सोसायटीद्वारा वितरीत दिनांक १८ जुन, २०१७ रोजीचे भागप्रमाणपत्रातील अनुक्रमांक १६१ ते १७० (दोन्हीसह) धारक रु.५०/-. (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे १० पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स (सदर शेअर्स) (यापुढे सदर

मालकांसह विक्री व्यवहार पुर्ण करतील. जर

सदर मालमत्तेबाबत तृतीय पक्षकार दावा/आक्षेप

फ्लॅट, सदर कार पार्किंग व सदर शेअर्स एकत्रितपणे सदर जागा म्हणून संदर्भ).

ठिकाण: मंबई **दिनांक:** २६ ऑगस्ट, २०२२ वकील गीता बी. बजाज वकील मुंबई उच्च न्यायालय पत्ता: फ्लॅट क्र.बी-६/१७०६, रायस पॅरादार्डज गांधारे कल्याण पश्चिम जि ठाणे-४२१३०. मोबा.:७९७७२४२४४८ ईमेल:geetabajaj83@gmail.com

0

GARNET

घेण्याची अनमती देण्यात आली आहे.

हणजे बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जीएममध्ये सामील होण्याची पद्धत:

-मेल पत्त्याची नोंदणी/अपडेट करणे:

प्रदस्य कृपया एजीएमची सूचना पाह शकतात.

दिनांक: २५.०८.२०२२